


डॉ. नंदिनी धारगळकर

मैत्री  
जपानी  
भाषेशी



# मैत्री जपानी भाषेशी

डॉ. नंदिनी धारगळकर



ई साहित्य प्रतिष्ठान

## मैत्री जपानी भाषेशी

हे पुस्तक विनामूल्य आहे

पण फुकट नाही

हे वाचल्यावर खर्च करा ३ मिनिटं

१ मिनिट : हे पुस्तक तुम्हाला कसे वाटले ते लेखिकेला कळवा.

१ मिनिट : ई साहित्य प्रतिष्ठानला मेल करून हे पुस्तक कसे वाटले ते कळवा

१ मिनिट : आपले मित्र व ओळखीच्या सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्यबद्दल सांगा.

मैत्री जपानी भाषेशी

**Dr. Nandini Dhargalkar**

M.D. Ph. D. (Ayurved)

**Contact:**

C/2 Anupam Complex

Karve Road, Kothrud, 411038

**Phone:** 7020511649, 9579031212

**Mail ID:** [nan240950@gmail.com](mailto:nan240950@gmail.com)

**SHARADINI DAHANUKAR BEST TEACHER AWARD WINNER 2006**

(MUHS Nashik)

या पुस्तिकेतील लेखनाचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित असून पुस्तकाचे किंवा त्यातील अंशाचे पुनर्मुद्रण व नाट्य, चित्रपट किंवा इतर रूपांतर करण्यासाठी लेखिकेची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे . तसे न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते .

प्रकाशक--- ई साहित्य प्रतिष्ठान

[www.esahity.com](http://www.esahity.com)

[esahity@gmail.com](mailto:esahity@gmail.com)

प्रकाशन : १८ डिसेंबर २०१७



- विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध
- आपले वाचून झाल्यावर आपण फॉरवर्ड करू शकता
- हे पुस्तक वेबसाईटवर ठेवण्यापूर्वी किंवा वाचना व्यातिरिक्त कोणताही वापर करण्यापूर्वी ई साहित्य प्रतिष्ठानची लेखी परवानगी आवश्यक आहे.

## लेखकाच्या लेखणीतून

परकीय भाषा शिकायची ठरविली तेव्हा पहिला प्रश्न पडला कोणती भाषा शिकायची? चिनी आणि जपानी भाषा अतिकठीण! जपानी भाषेपेक्षा चिनी भाषा कठीण! पण चिनी भाषासुद्धा शिकाविशी वाटेना इतकी चीड काही राजकीय परिस्थितीमुळे व चिनी लोकांच्या आक्रमकतेमुळे मनात होती. जपान हा उगवत्या दिशेचा देश बेटा बेटांनी बनलेला व जपानी लोकांविषयी मनात नितांत आदर वसावा असे त्यांचे वागणे. अतिशय मेहनती, चिकाटीने काम पूर्णत्वाला नेणारे, अत्यंत शिस्तबद्ध, असे जपानी लोक जाणून घ्यावेसे वाटले.

लोकांना जाणायचे तर त्यांची भाषा अवगत हवी. मग ठरवून टाकले की जपानी भाषा शिकायची. एकदा ठरवल्यावर शिस्तीत शोध सुरू झाला आणि ही भाषा शिकविणाऱ्या संस्था कोणत्या इ. माहिती काढता काढता जे. एल. पी. टी. म्हणजेच 'जॅपनीज लॅंग्वेज प्रोफिशियन्स टेस्ट' या जपानकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांविषयी कळले. पूर्वी या ४ परीक्षा होत्या. पुढे तिसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम विभागून ५ परीक्षा केल्या. सर्वात पहिली असते पाचवी परीक्षा. मग चौथी. क्रमाने पहिली जी अत्यंत कठीण परीक्षा असते.

आजच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मी चार व पूर्वीच्या अभ्यासक्रमाप्रमाणे मी तीन परीक्षा पास झाले. वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात असल्याने व सोबत ज्योतिषाचाही नाद असल्याने यापेक्षा अधिक वेळ जपानी भाषेस देवू शकले नाही याचे मनापासून वाईट वाटते.

पण जेवढे ज्ञान जमविले ते इच्छुक माणसापर्यंत पोहोचवावे म्हणून मराठी भाषेत देण्याचा संकल्प सोडला. नेमकी ई - साहित्याविषयी कळले. काही पुस्तके वाचलीही. पण नुसतेच घेण्याचे वय राहिले नाही याची जाणीव होती. देण्याची जबाबदारी मान्य होती.

म्हणून काही लेखन केले. विभागून ते ई - साहित्यास देण्याचे ठरविले.

वाचकांचा प्रतिसाद अपेक्षित आहे.

**डॉ. नंदिनी धारगळकर**

एम् डी पी एच डी

फोन: ७०२०५११६४९ व ९५७९०३१२१२

मेल: [nan240950@gmail.com](mailto:nan240950@gmail.com)

पत्ता: सी / २ अनुपम कॉम्प्लेक्स, कर्वे रोड,

कोथरुड पुणे ४११०३८

## प्रास्ताविक – जपानी भाषेची वैशिष्ट्ये

- या भाषेत मराठीप्रमाणेच वाक्य रचना करतांना कर्ता कर्म क्रियापद या क्रमाने शब्द वापरतात. त्यामुळे मराठीला ही भाषा अगदी जवळची वाटू शकते.
- मराठी खूपच समृद्ध आहे. जपानी भाषेत केवळ पाचच स्वर आहेत. ते असे – आ, उ, इ, ए, ओ
- त्यामुळे कोणत्याही व्यंजनाचा उच्चार केवळ पाचच तऱ्हेने करता येतो. उदाहरणार्थ – म् हे व्यंजन घेतले तर केवळ मा, मू, मि, मे, मो इतकीच अक्षरे बनत असल्याने **सँडविच** सारखा शब्द जपानीत उच्चारतांना **संदाविचो** करावा लागतो
- मराठी लेखी लिपी देवनागरी ही एकच आहे. जपानी भाषेत मात्र तीन लिपींचा अभ्यास करावा लागतो.
  - **हिरागाना** – जी मूलत्वाने जपानी लिपी आहे व मूळ जपानी शब्द व वाक्ये या लिपीत लिहिली जातात;
  - **काताकाना** – की ज्या लिपीत मूळ जपानी नसलेले शब्द, नावे, परक्या भाषेतून उचललेले शब्द, उदा. इंग्रजी शब्द हे लिहिले जातात.
  - **कांजी** – ही लिपी जपानी भाषेत चिनी भाषेतून उचलली गेली. या चित्रलिपीत असलेल्या कांजींचा दुहेरी अर्थ अभ्यासावा लागतो. मूळ चिनी अर्थ व त्याच चित्रलिपीचा जपानी अर्थ
- जपानी भाषेत मुख्यत्वाने वर्तमान काल व भूतकाल आहेत. शुद्ध भविष्यकाल नाही.
- जपानी भाषेचे क्रियापद लिंगाप्रमाणे बदलत नाही. ते कालाप्रमाणे बदलते.
- ज्या व्यक्तींना आदराने हाक मारावयाची त्या सर्वांच्या नावानंतर '**सान**' हा शब्द लावला जातो. उदा. शिझुकासान, जॉनसान, मंगलासान इ.
- ज्याला कर्ता म्हणता येईल वा इंग्रजी भाषेत ज्याला **सब्जेक्ट** म्हणतात, तो दर्शविणाऱ्या शब्दानंतर '**गा**' शब्द येतो व यास **पार्टिकल** म्हणतात. ज्याविषयाबाबत वाक्यात उल्लेख असेल त्या विषयानंतर वा टॉपिक नंतर '**वा**' हे पार्टिकल येते. '**ओ**' हे पार्टिकल कर्म दाखविते.
- अजूनही बरेच नियम शिकावयाचे आहेत पण ते वेळोवेळी शिकणे योग्य होय.
- या प्रास्ताविकानंतर प्रथम जपानी भाषेत अभिवादन कसे करतात, नंबर कसे लिहितात, आठवड्याच्या दिवसाची नावे व महिन्यांची नावे काय आहेत इ बाबी या भागात शिकावयाच्या आहेत.

## १. जपानी भाषेतील अभिवादन

अतिशय मृदु असलेल्या या भाषेत व खूप व्यवहार पाळणाऱ्या या जपानी लोकांमध्ये एकमेकांना भेटल्या भेटल्या अभिवादन करण्याची रीत आहे. अभिवादानास जपानी भाषेत 'आइसात्सु' (あいさつ) असे म्हणतात.

| अभिवादन                  | जपानी भाषेत       | हिरागाना लिपीत असे लिहितात |
|--------------------------|-------------------|----------------------------|
| सुप्रभात                 | ओहायो गोझायमास    | おはようございます                  |
| आपल्याला भेटून आनंद झाला | हाजिमेमास्ते      | はじめまして                     |
| पूर्वसंध्याकाळ शुभ जावो  | कोन्निचिवा        | こんにちは                      |
| शुभ सायंकाळ              | कोन्बान्वा        | こんばんは                      |
| शुभ रात्री               | ओयासुमिनासाइ      | おやすみなさい                    |
| माफ करा                  | गोमेन्नासाइ       | ごめんなさい                     |
| एक्स्क्यूज मी            | सुमिमासेन         | すみません                      |
| भेटू पुन्हा              | ज्या माता         | じゃ また                      |
| उद्या भेटू               | माता आश्ता        | また あした                     |
| खूप काळासाठी जातांना     | सायोनारा          | さようなら                      |
| तब्येत ठीक आहे ना?       | ओ गेनकी देस का    | おげんきですか?                   |
| आज गरम होते आहे ना?      | आत्सुइ देस ने     | あついですね?                    |
| आज थंड हवा आहे ना?       | सामुइ देस ने      | さむいですね?                    |
| आज हवा छान पडली आहे      | इइ तेनकी देस ने   | いい てんきですね                  |
| जरा जावून येतो / येते    | इत्ते किमास       | いって きます                    |
| ये जावून                 | इत्तेराश्याइ      | いってらっしゃい                   |
| काळजी घे                 | की ओ त्सुकेते     | きを つけて                     |
| अभिनंदन                  | ओमेदेतो गोझायमास  | おめでとうございます                 |
| कामासाठी शुभेच्छा        | गानबात्ते कुदासाइ | がんばってください                  |

कोणत्याही वेळी भेटली तरी जपानी माणसे ओळखीच्या माणसास अभिवादन करतात व असेच काहीसे बोलतात. यांच्या संभाषणात आपल्यासारखे सतत 'मी' वा 'तू'येत नाही. 'माझे नाव रीना' असे जपानीत 'वाताशी वा रीना देस' किंवा 'वाताशीनो नामाए वा रीना देस' असे न म्हणता 'रीना देस' असे म्हणण्याची पद्धत आहे. 'तुमचे नाव काय' असे जपानीत 'अनाता नो नामाए वा नान देस का' असे न विचारता 'ओ नामाए वा नान देस का' असे विचारण्याची रीत आहे.

## २. जपानी भाषेतील आठवडा व महिने

आठवड्यातील दिवसाला जपानी भाषेत 'योबी' म्हणतात. तसेच महिना या शब्दाला 'गात्सु' म्हणतात. पुढील तालिकेत आठवड्याचे दिवस व महिने यांची जपानी भाषेतील ओळख करून दिली आहे.

| दिवसाचे मराठी नाव | जपानी भाषेत   | हिरागाना लिपीत असे लिहितात |
|-------------------|---------------|----------------------------|
| सोमवार            | गेत्सुयोबी    | げつようび                      |
| मंगळवार           | कायोबी        | かようび                       |
| बुधवार            | सुइयोबी       | すいようび                      |
| गुरुवार           | मोकूयोबी      | もくようび                      |
| शुक्रवार          | किनयोबी       | きんようび                      |
| शनिवार            | दोयोबी        | どようび                       |
| रविवार            | निचियोबी      | にちようび                      |
| जानेवारी          | इचिगात्सु     | いちがつ                       |
| फेब्रुवारी        | नीगात्सु      | にがつ                        |
| मार्च             | सानगात्सु     | さんがつ                       |
| एप्रिल            | शिगात्सु      | しがつ                        |
| मे                | गोगात्सु      | ごがつ                        |
| जून               | रोकूगात्सु    | ろくがつ                       |
| जुलै              | शिचिगात्सु    | しちがつ                       |
| ऑगस्ट             | हाचिगात्सु    | はちがつ                       |
| सप्टेंबर          | कूगात्सु      | くがつ                        |
| ऑक्टोबर           | ज्यूगात्सु    | じゅうがつ                      |
| नोव्हेंबर         | ज्यूइचिगात्सु | じゅういちがつ                    |
| डिसेंबर           | ज्यूनीगात्सु  | じゅうにがつ                     |



### ३. जपानी भाषेतील काही महत्वाचे शब्द

जपानी भाषेतील काही महत्वाचे शब्द उदा. सर्वनामे जशी - 'मी', 'तू वा तुम्ही', 'ती' इत्यादि; किंवा 'आज', 'उद्या', 'परवा' असे कालबोधक शब्द; असे पुढील तालिकेत दिले आहेत.

| मराठी सर्वनामे        | जपानी भाषेत         | हिरागाना लिपीत असे लिहितात |
|-----------------------|---------------------|----------------------------|
| मी (अनौपचारिक)        | वाताशी              | わたし                        |
| मी (औपचारिक) अस्मादिक | वाताकुशी            | わたくし                       |
| मी - तरुण मुलांसाठी   | बोकू                | ぼく                         |
| मी - पुरुषासाठी       | ओरे                 | おれ                         |
| तू / तुम्ही           | अनाता               | あなた                        |
| ती                    | कानोज्यो            | かのじょ                       |
| तो                    | कारे                | かれ                         |
| ते                    | कारेरा, आनोहितोताची | かれら、あのひとたち                 |
| आम्ही                 | वातशताची, वारेवारे  | わたしたち、われわれ                 |
| आज                    | क्यौ                | きょう                        |
| काल                   | किनौ                | きのう                        |
| उद्या                 | आशता                | あした                        |
| चालू आठवडयात          | कोनश्यू             | こんしゅう                      |
| मागील आठवडयात         | सेनश्यू             | せんしゅう                      |
| पुढील आठवडयात         | राइश्यू             | らいしゅう                      |
| चालू महिन्यात         | कोनगेत्सु           | こんげつ                       |
| मागील महिन्यात        | सेनगेत्सु           | せんげつ                       |
| पुढील महिन्यात        | राइगेत्सु           | らいげつ                       |
| चालू वर्षी            | कोतोशी              | ことし                        |
| मागील वर्षी           | क्यौनेन             | きょねん                       |
| पुढील वर्षी           | राइनेन              | らいねん                       |

४. जपानी भाषेतील अंक

| मराठीतील अंक | जपानी चित्रलिपी | जपानी भाषेत कसे म्हणतात |
|--------------|-----------------|-------------------------|
| १            | 一               | इचि                     |
| २            | 二               | नी                      |
| ३            | 三               | सान                     |
| ४            | 四               | शी / योन                |
| ५            | 五               | गो                      |
| ६            | 六               | रोकू                    |
| ७            | 七               | शिची                    |
| ८            | 八               | हाची                    |
| ९            | 九               | कू / क्यू               |
| १०           | 十               | ज्यू                    |
| ११           | 十一              | ज्यू इचि                |
| १२           | 十二              | ज्यू नी                 |
| १३           | 十三              | ज्यू सान                |
| १४           | 十四              | ज्यू योन                |
| १५           | 十五              | ज्यू गो                 |
| १६           | 十六              | ज्यू रोकू               |
| १७           | 十七              | ज्यू शिची               |
| १८           | 十八              | ज्यू हाची               |
| १९           | 十九              | ज्यू क्यू               |
| २०           | 二十              | नी ज्यू                 |
| ३०           | 三十              | सान ज्यू                |
| ४०           | 四十              | योन ज्यू                |
| ५०           | 五十              | गो ज्यू                 |

## ५. जपानी भाषेत शरीर अवयवांची नावे

जपानी भाषेतील काही महत्वाची मानवी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची नावे असे पुढील तालिकेत दिले आहेत.

| मराठी नावे  | जपानी भाषेत | हिरागाना लिपीत असे लिहितात |
|-------------|-------------|----------------------------|
| शरीर        | कारादा      | からだ                        |
| चेहरा       | काओ         | かお                         |
| डोके        | आतामा       | あたま                        |
| डोळे        | मे          | め                          |
| भुवई        | मायु        | まゆ                         |
| नाक         | हाना        | はな                         |
| कान         | मिमि        | みみ                         |
| गाल         | होओ / होहो  | ほお/ほほ                      |
| केस         | कामी        | かみ                         |
| तोंड        | कुची        | くち                         |
| दात         | हा          | は                          |
| जीभ         | शता         | した                         |
| जबडा        | आगो         | あご                         |
| मान         | कुबी        | くび                         |
| गळा         | नोदो        | のど                         |
| खांदा       | काता        | かた                         |
| दंड         | उदे         | うで                         |
| कोपर        | हिजी        | ひじ                         |
| मनगट        | तेकुबी      | てくび                        |
| हात         | ते          | て                          |
| हाताची बोटे | युबी        | ゆび                         |
| नखे         | त्सुमे      | つめ                         |
| छाती        | मूने        | むね                         |
| पोट         | ओनाका       | おなか                        |
| नाभी        | हेसो        | へそ                         |
| कंबर        | कोशी        | こし                         |

जपानी भाषा - भाग १

| मराठी नावे | जपानी भाषेत | हिरागाना लिपीत असे लिहितात |
|------------|-------------|----------------------------|
| कुल्ले     | ओशिरी       | おしり                        |
| मांडया     | फुतोमोमो    | ふともも                       |
| गुढघा      | हिझा        | ひざ                         |
| पोटरी      | फुतुराहागी  | ふくらはぎ                      |
| घोटा       | आशीकुबी     | あしくび                       |
| टाच        | काकाटो      | かかと                        |
| त्वचा      | हादा        | はだ                         |
| हाड        | होने        | ほね                         |
| मांसपेशी   | किन्निकू    | きんにく                       |
| हृदय       | शिन्झौ      | しんぞう                       |

## ६. जपानी भाषेतील काही महत्वाची वाक्ये

जपानी भाषेतील काही महत्वाचे शब्दांचा अभ्यास केल्यावर काही महत्वाची रोजच्या व्यवहारातील वाक्ये माहित असावीशी वाटणे स्वाभाविक आहे.

| वाक्य मराठीत                       | वाक्य जपानी भाषेत                             | जपानीमध्ये असे लिहितात  |
|------------------------------------|---|-------------------------|
| होय                                | हाइ   | はい                      |
| नाही                               | इये   | いいえ                     |
| आभारी आहे                          | अरिगातो गोझायमास                              | ありがとう ございます             |
| आभाराचे असूं दे                    | दौ इताशिमाशते                                 | どういたしまして                |
| स्वागत आहे                         | इराश्याइमासे                                  | いらっしゃいませ                |
| कृपया यावे                         | किते कुदासाइ                                  | 来てください                  |
| हे काय आहे?                        | कोरे वा नान देस का                            | これは何ですか?                |
| ते काय आहे?                        | सोरे वा नान देस का                            | それは何ですか                 |
| याची किंमत किती?                   | कोरे वा इकुरा देस का                          | これはいくらですか?              |
| आपल्याला इंग्रजी बोलता येते का?    | एइगो ओ हानासेमास का                           | えいごをはなせますか              |
| मला इंग्रजी बोलता येत नाही         | एइगो वा हानासेमासेन                           | えいごは はなせません             |
| मला केवळ थोडे थोडे जपानी बोलू शकतो | वाताशी वा निहोंगो गा सुगोइशी शिका हानासेमासेन | わたしは にほんごが すこししか はなせません |
| ठीक आहे                            | दाइ ज्योबू देस                                | だいじょうぶです                |
| आपले नाव काय?                      | नामाए वा नान देस का                           | おなまえはなんですか              |
| आपण काय सांगितले?                  | नान ते इमाशता का                              | なんていいましたか               |
| मला समजले नाही                     | वाखारीमासेन                                   | わかりません                  |
| आपण जरा सावकाश बोलता का?           | मोत्तो युक्कुरी हानाशते कुदासाई               | もっと ゆっくりはなしてください        |
| हे मला बरोबर समजते आहे             | योक्कू वाखारीमास                              | よくわかります                 |
| हे जरा महाग वाटते आहे              | च्योत्तो ताकाइ देस                            | ちょっと高い です               |
| मी ते घेतो / घेते                  | सोरे ओ इतादाकीमास                             | それを頂きます                 |
| मी लवकर येतो                       | माता सुगु नी किमास यो                         | またすぐに来ますよ               |

जपानी भाषा - भाग १

| वाक्य मराठीत                                       | वाक्य जपानी भाषेत                       | जपानीमध्ये असे लिहितात |
|--|---|------------------------|
| मी अजून काहीच खाल्लेले नाही                        | मादा ताबेते इमासेन                      | まだ食べていません              |
| मला हे खावेसे वाटत आहे                             | कोरे ओ ताबेते मिताइ देस                 | これを食べてみたいです            |
| कृपया सकाळचा नाश्ता द्या                           | आसागोहान ओ ओनेगाइ शिमास                 | あさごはんお願いします            |
| मला भूक लागली आहे                                  | ओनाका गा सुइते इमास                     | お腹が空いています              |
| हे खूप स्वादिष्ट आहे                               | ओइशिई देस                               | おいしいです                 |
| हे कसेतरीच आहे                                     | माझुई देस                               | まずいです                  |
| माझे पोट भरले आहे                                  | ओनाका गा इप्पाई देस                     | お腹一杯です                 |
| जेवणासाठी मी आभारी आहे                             | गोचिसौसामादेशता                         | ごちそうさまでした              |
| ही गाडी / कार आहे                                  | कोरे वा कुरुमा देस                      | これはくるまです               |
| कार लाल रंगाची आहे                                 | कुरुमा वा आकाइ देस                      | これはくるまです               |
| जरासे थांबा  | शौ शौ ओमाची कुदासाइ                     | 少々お待ちください              |
| इकडून या   | दौझो कोचिरा ए                           | どうぞこちらへ                |
| शनीवारी मोकळा / मोकळी असशील का                     | कोन्दो नो दौयोबी हिमा देस का            | こんどの 日曜日ですか            |
| आपण सिनेमाला जायचे का?                             | एइगा ओ मी नी इकिमासेन का                | えいがをみにいきますか            |
| किती वाजता जायचे?                                  | नान जी नी इकिमास का                     | なんじにいきますか              |
| तुला / तुम्हाला माझ्या / आमच्या घरी यायला आवडेल का | इत्सुका उची नी आसोबिनी इराश्याइमासेन का | いつかうちに遊びにいらっしゃいませんか    |

## डॉ. नंदिनी धारगळकर

### लेखिकेची थोडक्यात ओळख

- Ex-Principal, Rasiklal. M. Dariwal Ayurvedic college, Valsad, Gujarat 396375
- Ex-Dean, RMD Cancer Hospital, Waghaldhara, Valsad, Gujarat
- Ex-H.O.D. Sharira-Kriya Dept. Tilak Ayurved Mahavidyalaya, Pune
- Ex-Member, Adhock Committee, MUHS, Nashik
- Ex-Member, Academy, UG & PG, Para-clinical board, MUHS, Nashik
- Ex-Senior Vice Principal, Tilak Ayurved Mahavidyalaya, Pune
- Examiner & paper setter for UG & PG for last 32 years, Pune University & MUHS, Nashik
- Chief Co-ordinator, Autonomous Courses, ASM, Pune
- Academic faculty and Guide for UG and PG for Pune University & for MUHS
- Ph.D. Guide MUHS, Nashik
- Author of CCIM approved Sharira-Kriya book published by Chaukhambha Sanskrit Series Office, Varanasi
- CCIM syllabus setting 2010-12
- Professor Shrarir-Kriya till 2015 in ASM Pune
- Private consultancy on appointment from 2015 till date for alternative therapy on cardiac diseases



# ई साहित्य प्रतिष्ठान

मराठी भाषा आता झेप घेण्याच्या मूड मध्ये आहे. रडणाऱ्यांकडे लक्ष नका देऊ. मराठीत कधीच नव्हते इतके वाचक आहेत आता. पुर्वी पुस्तकाच्या एका आवृत्तीच्या हजार दोनहजार प्रती छापल्या जात. पाच हजार म्हणजे डोक्यावरून पाणी.

आता ई पुस्तकांच्या जमान्यात एक एक पुस्तक पाच दहा लाख वाचकांपर्यंत जातं. वर्षाला अर्धाकोटी डाऊनलोड होतात. वाचक एकमेकांना परस्पर फॉरवर्ड करतात. व्हट्स अप, ई मेल, ऍप्प, ब्ल्यु टुथ, वेबसाईट, पेन्ड्राईव्ह, सिडी अशा असंख्य मार्गांनी पुस्तकं व्हायरल व्हायलीत. सुसाट सुटलित. खेड्यापाड्यांच्या गल्लीबोळांपासून ते जगाच्या पाठिवरच्या प्रत्येक देशात. रॉकेटच्या वेगाने सुसाट सुटलेल्या मराठीच्या वेगाला आता कोणी थांबवू शकत नाही.

या धूमधडक क्रांतीत सामिल व्हा. आपल्या ओळखीच्या मराठी साक्षरांना यात ओढा. त्यांचे ई मेल पत्ते, व्हाट्सप नंबर आम्हाला पाठवा. तुम्ही फक्त दहा वाचक आणा. ते शंभर आणतील. आणि ते दहाहजार. तुमच्या व्हाट्सप ग्रुपमधून याची जाहिरात करा. आपल्याला फुकट पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आपल्याला टिव्ही पेपर ची जाहिरात परवडत नाही. आमचे वाचक हेच आमचे जाहिरात एजंट. तेच आमची ताकद. मराठी भाषेची ताकद जगाला दाखवू.

ई साहित्यची पुस्तके

[www.esahity.com](http://www.esahity.com) वरून डाऊनलोड करा.

[esahity@gmail.com](mailto:esahity@gmail.com) ला कळवून मेलने मिळवा. किंवा 7710980841 हा नंबर सेव्ह करून या नंबरला तुमचे नांव व गांव Whatsapp करून पुस्तके whatsapp मार्गे मिळवा.

किंवा ई साहित्यचे app. <https://play.google.com/store/apps/details?id=com.esahity> या लिंकवर

उपलब्ध आहे. ते download करा.

हे सर्व मोफत आहे.

